

सहाय्यक प्राध्यापक, विकृतीशास्त्र या
संवर्गातील राजपत्रित पदधारकांची
दि.१.१.२०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची...

महाराष्ट्र शासन

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

शासन परिपत्रक ई-ऑफिस क्रमांक : ९१३८२४/वैसेवा-३

गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत, ९ वा मजला,

लोकमान्य टिळक मार्ग, मंत्रालय, मुंबई.

दिनांक - ०३ फेब्रुवारी, २०२५.

वाचा : १) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना दिनांक २१.६.२०२१

२) वैद्यकीय शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्र.जेष्ठसू-३१२३/प्र.क्र.१५२/वैसेवा-३, दि.१४.७.२०२३

३) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे पत्र क्र. DMER-14014/27/2022-EST-1,
दि.२३.७.२०२४

शासन परिपत्रक :-

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील सहाय्यक प्राध्यापक, विकृतीशास्त्र (गट-ब) या संवर्गातील दि.१.१.२०२३ ते दि.३१.१२.२०२३ या कालावधीत कार्यरत असलेले राजपत्रित पदधारकांची दि.१.१.२०२४ अखेरची अंतिम ज्येष्ठतासूची या परिपत्रकासोबत जोडलेल्या विवरणपत्रान्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. सदर ज्येष्ठतासूची सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २१.६.२०२१ रोजीच्या अधिसूचनेत विहित केलेल्या सूचनांनुसार व त्यात दर्शविलेल्या नमुन्यात तयार करण्यात आलेली आहे. तसेच ही ज्येष्ठतासूची मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण तसेच कोणत्याही संबंधित न्यायालयाकडून पारित होणा-या आदेशाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे.

३. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी या शासन परिपत्रकाची प्रत त्यासोबतच्या विवरणपत्रासह प्रत्येक संबंधित पदधारकास हे परिपत्रक प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांचे आत द्यावी व त्यांच्याकडून पोच घ्यावी. जे अधिकारी रजेवर अथवा अन्य कारणास्तव गैरहजर असतील त्यांना देखील सदरहू परिपत्रक प्राप्त होईल याची संचालकांनी दक्षता घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०२०३१५५०४०५६१३ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सोबत - वरीलप्रमाणे

प्रत,

(शंकर जाधव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

१. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.

२. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.

३. अधिष्ठाता, सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये.
४. संबंधित सर्व सहाय्यक प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (संबंधित अधिष्ठातामार्फत)
५. निवड नस्ती/ वैसेवा-३

विवरणपत्र

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक, विकृतीशास्त्र या संवर्गातील दि.१.१.२०२३ ते दि.३१.१२.२०२३ या कालावधीतील नियमित नियुक्त झालेल्या पदधारकांची दिनांक १.१.२०२४ पर्यंतची अंतिम ज्येष्ठतासूची

संवर्गाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, विकृतीशास्त्र

वेतनश्रेणी :- स्तर-१० (रु.५७,७००-१,८२,४००)

| अ.क्र. | ज्येष्ठता क्रमांक | अधिका-याचे नांव | नियुक्तीचा मार्ग | जन्मदिनांक | प्रवर्ग | नियुक्तीचा दिनांक | ज्येष्ठता दिनांक | सेवानिवृत्तीचा दिनांक | शैक्षणिक अर्हता | अभिप्राय |
|--------|-------------------|---|------------------|------------|---------|-------------------|------------------|-----------------------|-------------------------|---|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
| १ | १ | डॉ. दिलीप गणेश जैस्वाल | सरळसेवा | १५.१.१९६२ | विजा-अ | २५.८.१९९७ | २५.८.१९९७ | ३१.१.२०२६ | एम.डी. विकृतीशास्त्र | शा.आ.दि.१९.३.२१ अन्वये, सहयोगी प्राध्या. पदावर पदोन्नती.तथापि रुजू नाही |
| २ | २ | डॉ. सुप्रिया प्रमोदनाथ नायक | सरळसेवा | ४.१२.१९७० | खुला | २८.११.२००० | २८.११.२००० | ३१.१२.२०३४ | एम.डी. विकृतीशास्त्र | शा.आ.दि.१९.३.२१ अन्वये, सहयोगी प्राध्या. पदावर पदोन्नती.तथापि रुजू नाही |
| ३ | ३ | डॉ. अनिता खंडेराव दिक्षित (सरदेशपांडे) | सेवानियमित | ३०.३.१९६८ | खुला | २२.१.२००९ | २२.१.२००९ | ३१.३.२०३२ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ४ | ४ | डॉ. मिलींद प्रभाकर उल्लेवार | सेवानियमित | १६.८.१९७२ | इमाव | २२.१.२००९ | २२.१.२००९ | ३१.८.२०३६ | एम.डी. विकृतीशास्त्र | |
| ५ | ५ | डॉ. शिल्पा मधुकर नारखेडे | सेवानियमित | २.३.१९७७ | इमाव | २२.१.२००९ | २२.१.२००९ | ३१.३.२०४१ | एम.डी. विकृतीशास्त्र | |
| ६ | ६ | डॉ. सुनिल योगीराज स्वामी | सेवानियमित | ५.९.१९७२ | खुला | २२.१.२००९ | २२.१.२००९ | ३०.९.२०३६ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ७ | ७ | डॉ. अमितकुमार बापुसो पांडव | सेवानियमित | १५.२.१९७७ | अ.जा. | २२.१.२००९ | २२.१.२००९ | २८.२.२०४१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |

| अ.क्र. | ज्येष्ठता क्रमांक | अधिका-याचे नांव | नियुक्तीचा मार्ग | जन्मदिनांक | प्रवर्ग | नियुक्तीचा दिनांक | ज्येष्ठता दिनांक | सेवानिवृत्तीचा दिनांक | शैक्षणिक अर्हता | अभिप्राय |
|--------|-------------------|--|------------------|------------|---------|-------------------|------------------|-----------------------|-------------------------|----------|
| ८ | ८ | डॉ. अर्चना आकाश नारनवरे | सेवानियमित | २२.१०.१९७४ | अ.ज. | २२.१.२००९ | २२.१.२००९ | ३१.१०.२०३८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ९ | ९ | डॉ. रैना किशोर पोहेकर | सेवानियमित | १०.११.१९७६ | इमाव | २२.१.२००९ | २२.१.२००९ | ३०.११.२०४० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| १० | १० | डॉ. राहूल सुर्यकांत अभंगे | सेवानियमित | १९.६.१९७७ | इमाव | २२.१.२००९ | २२.१.२००९ | ३०.६.२०४१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ११ | ११ | डॉ. प्रदिप रामभाऊ भुताले | सेवानियमित | १.१०.१९७७ | इमाव | २२.१.२००९ | २२.१.२००९ | ३०.९.२०४१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| १२ | १२ | रविंद्र दयाराम नामे | सेवानियमित | २६.१.१९६८ | अ.जा. | २२.१.२००९ | २२.१.२००९ | ३१.१.२०३२ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| १३ | १३ | डॉ. स्मिता प्रताप जिरंगे (पुदाले) | सरळसेवा | ८.१०.१९७६ | भज-ब | १७.६.२०१० | १७.६.२०१० | ३१.१०.२०४० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| १४ | १४ | डॉ. अंजली निळकंठ बोडे (धोडे) | सरळसेवा | १०.१२.१९७७ | भज-क | १.७.२०१० | ३.७.२०१० | ३१.१२.२०४१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| १५ | १५ | डॉ. कचरु तुकाराम दळवे | सरळसेवा | ३.३.१९७१ | अ.ज. | १.७.२०१० | १५.७.२०१० | ३१.३.२०३५ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| १६ | १६ | डॉ. अपर्णा मुकुंद कुलकर्णी (भिवगडे) | सरळसेवा | ८.१२.१९७४ | खुला | ५.१०.२०१० | १८.९.२०१० | ३१.१२.२०३८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| १७ | १७ | डॉ. रचना स्वप्नील बिनायके | सरळसेवा | ७.९.१९७६ | खुला | ११.१.२०११ | २५.३.२०११ | ३०.९.२०४० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| १८ | १८ | डॉ. संजय गजानन सुरासे | सरळसेवा | ४.१२.१९७६ | खुला | ११.१.२०११ | ११.१.२०११ | ३१.१२.२०४० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |

| अ.क्र. | ज्येष्ठता क्रमांक | अधिका-याचे नांव | नियुक्तीचा मार्ग | जन्मदिनांक | प्रवर्ग | नियुक्तीचा दिनांक | ज्येष्ठता दिनांक | सेवानिवृत्तीचा दिनांक | शैक्षणिक अर्हता | अभिप्राय |
|--------|-------------------|------------------------------------|------------------|------------|---------|-------------------|------------------|-----------------------|-------------------------|----------|
| १९ | १९ | डॉ. जयश्री सुरेश इनामदार (खिस्ते) | सरळसेवा | १६.१०.१९७६ | खुला | ११.१.२०११ | १५.१.२०११ | ३१.१०.२०४० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| २० | २० | डॉ. सविता अप्पासाहेब मगदूम (पाटील) | सरळसेवा | १३.६.१९७६ | खुला | ११.१.२०११ | २१.१.२०११ | ३०.६.२०४० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| २१ | २१ | डॉ. वेदिता मधुकर बोबडे | सरळसेवा | २३.११.१९८० | खुला | ११.१.२०११ | १८.७.२०११ | ३०.११.२०४४ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| २२ | २२ | डॉ. सुशिलकुमार यलप्पा सोनावणे | सरळसेवा | १२.६.१९७६ | अ.जा. | ११.१.२०११ | ११.१.२०११ | ३०.६.२०४० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| २३ | २३ | डॉ. भावना मधुकर भारंबे | सरळसेवा | १३.६.१९८० | इमाव | ११.१.२०११ | १४.६.२०११ | ३०.६.२०४४ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| २४ | २४ | डॉ. शुभज्योत नामदेव पोरे | सरळसेवा | ३०.७.१९७८ | इमाव | १५.१.२०११ | १५.१.२०११ | ३१.७.२०४२ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| २५ | २५ | डॉ. अलमास आ. इ. अहमद पठाण (चोपदार) | सरळसेवा | १०.२.१९७७ | खुला | ५.१०.२०११ | १४.६.२०११ | २८.२.२०४१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| २६ | २६ | डॉ. आरती रमेशराव अन्वीकर | सरळसेवा | २८.११.१९७९ | खुला | २४.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३०.११.२०४३ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| २७ | २७ | डॉ. साजिया अंजूम तय्यब अहमद | सरळसेवा | १२.४.१९७९ | इमाव | २४.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३०.४.२०४३ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| २८ | २८ | डॉ. प्राजक्ता सुरेश पवार | सरळसेवा | ४.७.१९८४ | इमाव | २४.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.७.२०४८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| २९ | २९ | डॉ. शैलेंद्र बाबुलाल यादव | सरळसेवा | ४.५.१९७४ | एन. टी. | २४.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.५.२०१८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |

| अ.क्र. | ज्येष्ठता क्रमांक | अधिका-याचे नांव | नियुक्तीचा मार्ग | जन्मदिनांक | प्रवर्ग | नियुक्तीचा दिनांक | ज्येष्ठता दिनांक | सेवानिवृत्तीचा दिनांक | शैक्षणिक अर्हता | अभिप्राय |
|--------|-------------------|-------------------------------|------------------|------------|---------|-------------------|------------------|-----------------------|-------------------------|----------|
| ३० | ३० | डॉ. वर्षा ओमप्रकाश भाटीया | सरळसेवा | ६.६.१९८३ | खुला | १५.११.२०१६ | २१.१०.२०१६ | ३०.६.२०४७ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ३१ | ३१ | डॉ. राकेशकुमार जयकुमार अजमेरा | सरळसेवा | २४.१२.१९८४ | खुला | २४.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.१२.२०४८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ३२ | ३२ | डॉ. संजय मधुकर चव्हाण | सरळसेवा | २६.७.१९७८ | अ.ज. | २४.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.७.२०४२ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ३३ | ३३ | डॉ. विवेक दत्तात्रय खरोळकर | सरळसेवा | १६.२.१९८४ | खुला | २८.११.२०१७ | ३०.१०.२०१७ | २९.२.२०४८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ३४ | ३४ | डॉ. मुकेश हरिराम वाघमारे | सरळसेवा | २४.६.१९७७ | खुला | १३.१२.२०१६ | २१.१०.२०१६ | ३०.६.२०४१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ३५ | ३५ | डॉ. भुषण नामदेवराव नैताम | सरळसेवा | ५.२.१९८५ | अ.ज. | २.११.२०१६ | २१.१०.२०१६ | २८.२.२०४९ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ३६ | ३६ | डॉ. सोनाली श्रावण दातार | सरळसेवा | १५.४.१९८२ | अ.जा. | २४.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३०.४.२०४६ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ३७ | ३७ | डॉ. राजेंद्र भिमराव मदन | सरळसेवा | १.७.१९८५ | भज-क | २६.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३०.६.२०४९ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ३८ | ३८ | डॉ. दिपक पांडुरंग डांगमळी | सरळसेवा | २६.१०.१९७८ | इमाव | २९.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.१०.२०४२ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ३९ | ३९ | डॉ. दिपक सुर्यकांत साधू | सरळसेवा | १८.७.१९८६ | इमाव | २४.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.७.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ४० | ४० | डॉ. प्रतिक मोहनराव चिडे | सरळसेवा | ३१.१.१९८४ | भज-क | १८.९.२०१७ | १९.८.२०१७ | ३१.१.२०१८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |

| अ.क्र. | ज्येष्ठता क्रमांक | अधिका-याचे नांव | नियुक्तीचा मार्ग | जन्मदिनांक | प्रवर्ग | नियुक्तीचा दिनांक | ज्येष्ठता दिनांक | सेवानिवृत्तीचा दिनांक | शैक्षणिक अर्हता | अभिप्राय |
|--------|-------------------|----------------------------|------------------|------------|---------|-------------------|------------------|-----------------------|-------------------------|--|
| ४१ | ४१ | डॉ. मनिष जालंदर गायकवाड | सरळसेवा | ३.७.१९८४ | अ.ज. | २४.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.७.२०४८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ४२ | ४२ | डॉ. मंजिरी गुणवंत खाडे | सरळसेवा | १०.३.१९८६ | खुला | ८.११.२०१७ | ३०.१०.२०१७ | ३१.३.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ४३ | ४३ | डॉ. स्मिता सत्यवान भादेकर | सरळसेवा | १५.८.१९८५ | अ.ज. | २४.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३०.८.२०४९ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ४४ | ४४ | डॉ. शुभांगी नारायण जिभकाटे | सरळसेवा | १७.१२.१९८३ | इमाव | १७.११.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.१२.२०४७ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ४५ | ४५ | डॉ. अमृता शंकर जुजगर | सरळसेवा | २५.५.१९८७ | विमाप्र | १७.११.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.५.२०५१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ४६ | ४६ | डॉ. योगेश गोरेलाल पटले | सरळसेवा | २३.७.१९८३ | इमाव | २४.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.७.२०४७ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ४७ | ४७ | डॉ. मिनल शरद ठाकरे | सरळसेवा | २५.१२.१९८१ | इमाव | २१.१०.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.१२.२०४५ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ४८ | ४८ | डॉ. मेघा सिताराम किनाके | सरळसेवा | २४.३.१९८४ | अ.ज. | १८.११.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.३.२०४८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ४९ | ४९ | डॉ. संदिप राजाराम डुकरे | सरळसेवा | - | इमाव | १९.११.२०१६ | २१.१०.२०१६ | - | एम.डी. विकृतीशास्त्र | अनधिकृत गैरहजर |
| ५० | ५० | डॉ. अरविंद एकनाथ राठोड | सरळसेवा | १४.५.१९८३ | विजा-अ | १७.११.२०१६ | २१.१०.२०१६ | ३१.५.२०४७ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ५१ | ५१ | डॉ. राजश्री पिसाराम दामले | सरळसेवा | १३.६.१९८१ | खुला | ३.१.२०१७ | २१.१०.२०१६ | ३०.६.२०४५ | एम.डी. विकृतीशास्त्र | शा.शु.दि.२६.९.१८ अन्वये जेष्ठता क्र.वरच्या क्रमांकावर |

| अ.क्र. | ज्येष्ठता क्रमांक | अधिका-याचे नांव | नियुक्तीचा मार्ग | जन्मदिनांक | प्रवर्ग | नियुक्तीचा दिनांक | ज्येष्ठता दिनांक | सेवानिवृत्तीचा दिनांक | शैक्षणिक अर्हता | अभिप्राय |
|--------|-------------------|---------------------------|------------------|------------|---------|-------------------|------------------|-----------------------|-------------------------|----------|
| ५२ | ५२ | डॉ. सुनिता कि. शोरे | सरळसेवा | २७.९.१९७६ | अ.जा. | २४.१०.२०१६ | २२.१०.२०१६ | ३०.९.२०४० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ५३ | ५३ | डॉ. दिपक शेजवळ | सरळसेवा | १४.७.१९७९ | अ.जा. | २४.१०.२०१६ | २२.१०.२०१६ | ३१.७.२०४३ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ५४ | ५४ | डॉ. मंजुषा पुंजाजी तांबसे | सेवानियमित | १८.९.१९८१ | भज-ब | २४.१०.२०१६ | २२.१०.२०१६ | ३०.९.२०४५ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ५५ | ५५ | डॉ. स्मिता अशोक बोरा | सेवानियमित | २९.८.१९८२ | खुला | २४.१०.२०१६ | २२.१०.२०१६ | ३१.७.२०४६ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ५६ | ५६ | डॉ. विजया जी. मुद्दमवार | सेवानियमित | ९.५.१९७६ | अ.ज. | २४.१०.२०१६ | २२.१०.२०१६ | ३१.५.२०४० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ५७ | ५७ | भारती म. पाटील | सेवानियमित | १९.२.१९८२ | इमाव | २४.१०.२०१६ | २२.१०.२०१६ | २८.२.२०४६ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ५८ | ५८ | डॉ. विरेंद्र जयानंद खडसे | सेवानियमित | २९.४.१९७९ | अ.जा. | २४.१०.२०१६ | २२.१०.२०१६ | ३०.४.२०४३ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ५९ | ५९ | डॉ. भक्ती द. देशमुख | सेवानियमित | ४.३.१९८२ | खुला | २४.१०.२०१६ | २२.१०.२०१६ | ३१.३.२०४६ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ६० | ६० | डॉ. आम्रपाली गायकवाड | सेवानियमित | ३०.१०.१९८२ | अ.जा. | १०.११.२०१६ | २२.१०.२०१६ | ३१.१०.२०४६ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ६१ | ६१ | डॉ. प्रज्ञा भदरगे | सेवानियमित | ६.८.१९८६ | अ.जा. | २४.१०.२०१६ | २२.१०.२०१६ | ३०.८.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ६२ | ६२ | डॉ. निता वाहने | सेवानियमित | १६.५.१९८४ | अ.जा. | २४.१०.२०१६ | २२.१०.२०१६ | ३१.५.२०४८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |

| अ.क्र. | ज्येष्ठता क्रमांक | अधिका-याचे नांव | नियुक्तीचा मार्ग | जन्मदिनांक | प्रवर्ग | नियुक्तीचा दिनांक | ज्येष्ठता दिनांक | सेवानिवृत्तीचा दिनांक | शैक्षणिक अर्हता | अभिप्राय |
|--------|-------------------|-----------------------------|------------------|------------|---------|-------------------|------------------|-----------------------|----------------------|-----------------------------|
| ६३ | ६३ | डॉ. अनुप भंडारी | सेवानियमित | १५.४.१९८६ | खुला | २४.१०.२०१६ | २२.१०.२०१६ | ३०.४.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ६४ | ६४ | डॉ. शुभांगी तुळशीराम खामनकर | सरळसेवा | १०.१.१९८० | इमाव | २.०२.२०१७ | २५.१.२०१७ | ३१.१.२०४४ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ६५ | ६५ | डॉ. श्रीराम चोपडे | सेवानियमित | २६.३.१९८४ | अ.जा. | ८.६.२०१७ | ८.६.२०१७ | ३१.३.२०४८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ६६ | ६६ | डॉ. अर्चना लक्ष्मण खाडे | निवडमंडळ | २०.६.१९८४ | अ.जा. | ९.७.२०१८ | २.७.२०१८ | ३०.६.२०४८ | एम.डी. विकृतीशास्त्र | खुल्या प्रवर्गातून नियुक्ती |
| ६७ | ६७ | डॉ. मंजिरी मिलींद माकडे | निवडमंडळ | २.७.१९८८ | इमाव | ९.७.२०१८ | २.७.२०१८ | ३१.७.२०५२ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ६८ | ६८ | डॉ.स्नेहल विठ्ठल चव्हाण | निवडमंडळ | १५.५.१९८६ | इमाव | १०.७.२०१८ | २.७.२०१८ | ३१.५.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | खुल्या प्रवर्गातून नियुक्ती |
| ६९ | ६९ | डॉ. स्वाती बापूराव मुने | निवडमंडळ | १४.६.१९८१ | अ.जा. | ३.७.२०१८ | २.७.२०१८ | ३०.६.२०४५ | एम.डी. विकृतीशास्त्र | खुल्या प्रवर्गातून नियुक्ती |
| ७० | ७० | डॉ. विजया समाधान वाणे | निवडमंडळ | २८.९.१९८३ | अ.जा. | ७.७.२०१८ | २.७.२०१८ | ३०.९.२०४७ | एम.डी. विकृतीशास्त्र | खुल्या प्रवर्गातून नियुक्ती |
| ७१ | ७१ | डॉ. सोमेश प्रकाश निळकंठ | निवडमंडळ | ४.९.१९८२ | इमाव | २६.७.२०१८ | २.७.२०१८ | ३०.९.२०४६ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ७२ | ७२ | डॉ. शितल माधव मुंडे | निवडमंडळ | ५.४.१९८४ | भज-ड | ६.७.२०१८ | २.७.२०१८ | ३०.४.२०४८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ७३ | ७३ | डॉ. अनिता औ. चौधरी | निवडमंडळ | १०.६.१९८६ | भज-क | १९.७.२०१८ | २.७.२०१८ | ३०.६.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |

| अ.क्र. | ज्येष्ठता क्रमांक | अधिका-याचे नांव | नियुक्तीचा मार्ग | जन्मदिनांक | प्रवर्ग | नियुक्तीचा दिनांक | ज्येष्ठता दिनांक | सेवानिवृत्तीचा दिनांक | शैक्षणिक अर्हता | अभिप्राय |
|--------|-------------------|----------------------------------|------------------|------------|---------|-------------------|------------------|-----------------------|-------------------------|----------|
| ७४ | ७४ | डॉ. टोपीवाला फातेमा हुसैन | सरळसेवा | १६.९.१९८६ | खुला | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.९.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ७५ | ७५ | डॉ. पल्लवी गेडाम | सरळसेवा | २६.२.१९८६ | खुला | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | २८.२.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ७६ | ७६ | डॉ. हलगले मोहसिन जाकीर हुसेन | सरळसेवा | २६.९.१९८६ | खुला | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.९.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ७७ | ७७ | डॉ. अर्वा अली पिराशा | सरळसेवा | १६.७.१९८६ | खुला | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.७.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ७८ | ७८ | डॉ. नाटेकर अश्विनी अरविंद | सरळसेवा | ९.६.१९८८ | खुला | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३०.६.२०५२ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ७९ | ७९ | डॉ. बिरदार मनिषा विश्वनाथ | सरळसेवा | २४.५.१९८८ | खुला | ३०.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.५.२०५२ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ८० | ८० | डॉ. सक्सेना नेहा केशवदास | सरळसेवा | १८.२.१९८२ | खुला | २०.२.२०२३ | २५.१.२०२३ | २८.२.२०४६ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ८१ | ८१ | डॉ. सुप्रिया प्रकाश पत्की | सरळसेवा | २८.२.१९८३ | खुला | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | २८.२.२०४७ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ८२ | ८२ | डॉ. सय्यद वसीम सैय्यद उस्मान | सरळसेवा | ५.३.१९८६ | खुला | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.३.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ८३ | ८३ | डॉ. श्रीनिवासानंद माधावराव पाटील | सरळसेवा | २.९.१९८६ | खुला | ३०.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.९.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ८४ | ८४ | डॉ. कंठीकर शिवराज नागनाथ | सरळसेवा | ८.४.१९८० | खुला | २७.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३०.४.२०४४ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |

| अ.क्र. | ज्येष्ठता क्रमांक | अधिका-याचे नांव | नियुक्तीचा मार्ग | जन्मदिनांक | प्रवर्ग | नियुक्तीचा दिनांक | ज्येष्ठता दिनांक | सेवानिवृत्तीचा दिनांक | शैक्षणिक अर्हता | अभिप्राय |
|--------|-------------------|----------------------------|------------------|------------|---------|-------------------|------------------|-----------------------|-------------------------|----------|
| ८५ | ८५ | डॉ. कोळेकर सम्राट हणमंत | सरळसेवा | २४.११.१९८६ | खुला | १.२.२०२३ | २५.१.२०२३ | ३०.११.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ८६ | ८६ | डॉ. अमित प्रेमचंद | सरळसेवा | २१.८.१९८७ | आदूघ | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३०.८.२०५१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ८७ | ८७ | डॉ. रेणुका व. वदनाळे | सरळसेवा | ११.५.१९८८ | खुला | १७.२.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.५.२०५२ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ८८ | ८८ | डॉ. कुणाल शि. देवरे | सरळसेवा | ८.९.१९८५ | आदूघ | २.०२.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.९.२०४९ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ८९ | ८९ | डॉ. अश्विनी निवृत्ती घोडके | सरळसेवा | १६.१२.१९८५ | खुला | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.१२.२०४९ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ९० | ९० | डॉ. स्नेहल फकिर जुमनाके | सरळसेवा | १९.८.१९८६ | खुला | १०.२.२०२३ | २५.१.२०२३ | ३०.८.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ९१ | ९१ | डॉ. श्वेता मनोहर वाटाणे | सरळसेवा | २१.५.१९८६ | खुला | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.५.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ९२ | ९२ | डॉ. श्वेता द. गणोरकर | सरळसेवा | ३.१२.१९८७ | खुला | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.१२.२०५१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ९३ | ९३ | डॉ. संध्या बळीराम नरवाडे | सरळसेवा | ७.९.१९९० | आदूघ | २.०२.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.९.२०५४ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ९४ | ९४ | डॉ. राजेश यादव ठाकूर | सरळसेवा | १.१०.१९८५ | अ.ज | २१.२.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.९.२०४९ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ९५ | ९५ | डॉ. प्रमोद द. सरवदे | सरळसेवा | ४.१२.१९८७ | इ.मा.व, | १५.२.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.१२.२०५१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |

| अ.क्र. | ज्येष्ठता क्रमांक | अधिका-याचे नांव | नियुक्तीचा मार्ग | जन्मदिनांक | प्रवर्ग | नियुक्तीचा दिनांक | ज्येष्ठता दिनांक | सेवानिवृत्तीचा दिनांक | शैक्षणिक अर्हता | अभिप्राय |
|--------|-------------------|-------------------------------|------------------|------------|---------|-------------------|------------------|-----------------------|-------------------------|----------|
| ९६ | ९६ | डॉ. स्वरदा वि. कांगटे | सरळसेवा | १३.७.१९८७ | आदूघ | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.७.२०५१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ९७ | ९७ | डॉ. अमरिन फातिमा मुमताजुद्दीन | सरळसेवा | २७.२.१९८६ | अ.ज | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | २९.२.२०५० | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ९८ | ९८ | डॉ. प्रणव नरेश शिरभाते | सरळसेवा | २७.९.१९८७ | इ.मा.व | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | ३१.९.२०५१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| ९९ | ९९ | डॉ. अश्विनी भिमराव मोराळे | सरळसेवा | २८.२.१९८८ | भज-ड | २५.१.२०२३ | २५.१.२०२३ | २८.२.२०५२ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| १०० | १०० | डॉ. निखिल शालिक चारमोडे | सरळसेवा | १.५.१९९० | इ.मा.व | २१.२.२०२३ | २१.२.२०२३ | ३०.४.२०५४ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| १०१ | १०१ | डॉ. सुमेधा प्र. शिंदे | सरळसेवा | १६.४.१९८४ | अ.जा | १०.३.२०२३ | १०.३.२०२३ | ३०.४.२०४८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| १०२ | १०२ | डॉ. शिल्पा अशोक कांबळे | सरळसेवा | २६.१०.१९८७ | अ.जा- | २०.३.२०२३ | २०.३.२०२३ | ३१.१०.२०५१ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |
| १०३ | १०३ | डॉ.मिलिंद केसरखाने | सरळसेवा | १६.९.१९८४ | खुला | १.११.२०२३ | १.११.२०२३ | ३१.९.१९४८ | एम.डी. विकृतीशास्त्र | -- |